

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना - महाराष्ट्र, नागपूर आयुक्तालय, विभागीय आयुक्त/ जिल्हाधिकारी/ जिल्हा परिषद/ तालुका कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देणेबाबत...
दि. ०१.०९.२०२४ ते दि. २८.०२.२०२५

**महाराष्ट्र शासन
नियोजन विभाग**

शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मगारो-३

१६ वा मजला, नवीन प्रशासन भवन,
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक : २६ सप्टेंबर, २०२४

वाचा:-

- १) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक: आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मगारो-३, दि.०८.०३.२०२३
- २) नियोजन विभाग शासन शुध्दीपत्रक क्रमांक आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मगारो-३, दि.२५.४.२०२३
- ३) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मगारो-३, दि.२९.०९.२०२३
- ४) नियोजन विभाग शासन निर्णय क्रमांक आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मगारो-३, दि.१८.०३.२०२४
- ५) वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक: पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०६.०९.२०२४
- ६) महसूल व वन विभाग शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-०७२४/प्र.क्र.४७/ई-१, दि.२०.०९.२०२४

प्रस्तावना:-

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी करणेसाठी शासन निर्णय क्र.अस्थाप-२०१६/प्र.क्र.२९/मगारो-३, दिनांक २८.१२.२०२२ अन्वये विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद, तालुका स्तर व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालयातील एकूण ८८६ नियमित पदे व १३३ कंत्राटी अशा एकूण १०१९ पदांच्या सुधारीत आकृतीबंधास मान्यता दिली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी उक्त ८८६ नियमित पदांची आवश्यकता आहे. सबब, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर - १८, विभागीय आयुक्त - ७५, जिल्हाधिकारी - २७०, जिल्हा परिषद - १७० व तालुका स्तरावरील ३५३ अशी एकूण नियमित ८८६ पदांना दिनांक ०१.०९.२०२४ पासून पुढे मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासननिर्णय :-

वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र. पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०६.०९.२०२४ अन्वये मंत्रालयीन प्रशासकीय विभागांना त्यांच्या अधिनस्त असलेल्या कार्यालयातील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्याबाबत दिलेल्या अधिकारानुसार या शासन

निर्णयान्वये रोजगार हमी योजनेंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना- महाराष्ट्र, नागपूर आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेली १८ पदे, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व तालुका स्तरावरील कार्यालयातील कार्यरत असलेल्या एकूण ८६८ पदांना दि. ०१.०९.२०२४ ते दि. २८.०२.२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास शासन मंजूरी देण्यात येत आहे. सदर पदांचा तपशील सोबतच्या परिशिष्ट क्र.१ ते ५ मध्ये दर्शविण्यात आला आहे. तसेच वाचा ६ येथील महसूल व वन विभाग शासन निर्णय दि.२०.०९.२०२४ नुसार विभागीय आयुक्त कार्यालयातील “उप आयुक्त (रोहयो)” यांचे पदनामामध्ये “सह आयुक्त (रोहयो)” असा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे यापुढे विभागीय आयुक्त कार्यालयातील उप आयुक्त (रोहयो) पदनामामध्ये सह आयुक्त (रोहयो) असा बदल करण्यात येत आहे.

२. मंजूर पदांपैकी सहा महिन्यापेक्षा अधिक काळ रिक्त असलेली पदे वगळण्यात येतील.
३. वरील प्रतिनियुक्तीने नियुक्त नियमित पदांवरील खर्च मागणी ०१- वेतन क्रमांक ओ-३, मुख्यलेखाशिर्ष-२५०५, ग्रामीण रोजगार-६०-इतर कार्यक्रम-००१ रोजगार हमी योजना- पंचावार्षिक योजना- (०१)(०१) रोजगार हमी योजना (२५०५ ००२२) या लेखाशिर्षाखाली सन २०२४-२५ या वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
४. हा शासन निर्णय, वित्त विभाग शासन निर्णय पदनि-२०१६/प्र.क्र.८/१६/आपुक, दि.०६.०९.२०२४ अन्वये प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन निर्गमित करण्यात येत आहे.
५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२४०९२६१६५७१३२७१६ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ज. जि. वळवी)

उप सचिव (रोहयो), महाराष्ट्र शासन

प्रत,

- | | |
|--|--|
| १. अपर मुख्य सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई | १३. मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा |
| २. प्रधान सचिव (नियोजन), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई | १४. महालेखापाल-१/२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर |
| ३. अपर मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई | १५. महालेखापाल-१/२ (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई/नागपूर |

- | | |
|--|---|
| ४. प्रधान सचिव (लेखा व कोषागारे), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई | १६. उप आयुक्त (मग्रारोहयो), सर्व विभागीय आयुक्त कार्यालय |
| ५. प्रधान सचिव, कृषी विभाग, मंत्रालय, मुंबई | १७. उपजिल्हाधिकारी (मग्रारोहयो) सर्व जिल्हे (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून) |
| ६. प्रधान सचिव (रोहयो), नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई | १८. संचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, बांद्रा, मुंबई. |
| ७. प्रधान सचिव, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई. | १९. संचालक, लेखा व कोषागारे, महाराष्ट्र राज्य, मुंबई. |
| ८. अपर मुख्य सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई | २०. सर्व जिल्हा कोषागार अधिकारी (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून) |
| ९. सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई | २१. वित्त विभाग (कार्या- व्यय-८ /वि.सु.-१) |
| १०. सर्व विभागीय आयुक्त | २२. सर्व उप सचिव, अवर सचिव व कक्ष अधिकारी नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) |
| ११. आयुक्त, मगांराग्रारोहयो-महाराष्ट्र आयुक्तालय, नागपूर | २३. निवडनस्ती, मग्रारो-३ |
| १२. जिल्हाधिकारी सर्व जिल्हे (मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून) | |

शासन निर्णय क्रमांक : आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मग्रा०-३, दिनांक २६.०९.२०२४ चे सहपत्र

परिशिष्ट- १

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना-महाराष्ट्र आयुक्तालयाचा आकृतिबंध

अ.क्र.	पदाचे नांव	पदांची संख्या
१.	आयुक्त (भा.प्र.से), म.गां.रा.ग्रा.रो.ह.यो.-महाराष्ट्र, नागपूर	१
२.	सह आयुक्त (अधिक्षक अभियंता जलसंपदा)	१
३.	उप आयुक्त (अधिक्षक कृषि अधिकारी)	१
४.	सहाय्यक आयुक्त (उप जिल्हाधिकारी)	१
५.	सहाय्यक आयुक्त (उपमुख्य कार्यकारी अधिकारी)	१
६.	सहाय्यक संचालक (लेखा)	१
७.	नायब तहसिलदार	१
८.	लेखाधिकारी	१
९.	विस्तार अधिकारी	१
१०.	कनिष्ठ अभियंता (जलसंपदा)	१
११.	संशोधन अधिकारी (सांख्यिकी)	१
१२.	संशोधन सहाय्यक (सांख्यिकी)	१
१३.	सहाय्यक लेखा अधिकारी	१
१४.	लघुलेखक (उच्च श्रेणी)	१
१५.	लघुलेखक (निम्न श्रेणी)	१
१६.	कृषि सहाय्यक	१
१७.	लिपिक-टंकलेखक	२
एकूण		१८

शासन निर्णय क्रमांक : आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मगारो-३, दिनांक २६.०९.२०२४चे सहपत्र

परिशिष्ट २

विभागीय आयुक्त कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध

अ.क्र.	पदांची नांव	प्रत्येक विभागीय आयुक्तांच्या कार्यालयातील पदांची संख्या						एकूण
		कोकण	नाशिक	पुणे	औरंगाबाद	अमरावती	नागपूर	
१	२	३	४	५	६	७	८	९
१.	सह आयुक्त (रोहयो)	१	१	१	१	१	१	६
२.	अधिक्षक कृषि अधिकारी	१	१	१	१	१	१	६
३.	कार्यकारी अभियंता (जलसंपदा)	१	१	१	१	१	१	६
४.	उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.वि.से.) गट-अ	१	१	१	१	१	१	६
५.	नायब तहसिलदार	१	१	१	१	१	१	६
६.	लेखाधिकारी	१	१	१	१	१	०	५
७.	सहाय्यक लेखाधिकारी	१	१	१	१	१	१	६
८.	कनिष्ठ अभियंता/सहाय्यक अभियंता/शाखा अभियंता (सा.बा.वि.)	१	१	१	१	१	१	६
९.	अव्वल कारकून	०	०	०	१	१	१	३
१०.	लघुलेखक (नि.श्रेणी)	१	१	१	१	२	२	८
११.	लघुटंकलेखक	१	१	१	१	१	१	६
१२.	लिपिक-टंकलेखक	०	१	१	१	१	१	५
१३.	लेखा लिपिक	१	१	१	१	१	१	६
	एकूण	११	१२	१२	१३	१४	१३	७५

शासन निर्णय क्रमांक : आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मगारो-३, दिनांक २६.०९.२०२४चे सहपत्र

परिशिष्ट ३

जिल्हाधिकारी कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध

अ. क्र.	जिल्हा	उप जिल्हाधिकारी	उपअभियंता (ज.सं.)	कनिष्ठ अभियंता (सा.बा.वि.)	सहा. लेखा अधिकारी	नायब तहसिलदार	अव्वल कारकून	लघू टंकलेखक	लिपिक-टंकलेखक	एकूण
१	ठाणे	१	--	१	१	--	१	१	१	६
२	पालघर	१	१	१	१	१	१	१	१	८
३	रायगड	१	१	१	१	१	१	१	१	८
४	रत्नागिरी	१	१	१	१	१	१	१	१	८
५	सिंधुदूर्ग	१	१	१	१	१	१	१	१	८
६	नाशिक	१	१	१	१	१	१	१	१	८
७	धुळे	१	१	१	१	१	१	१	१	८
८	नंदुरबार	१	१	१	१	१	१	१	१	८
९	जळगांव	१	१	१	१	१	१	१	१	८
१०	अहमदनगर	१	१	१	१	१	१	१	१	८
११	पुणे	१	१	१	१	१	१	१	१	८
१२	सातारा	१	१	१	१	१	१	१	१	८
१३	सांगली	१	१	१	१	१	१	१	१	८
१४	सोलापूर	१	१	१	१	१	१	१	१	८
१५	कोल्हापूर	१	१	१	१	१	१	१	१	८
१६	औरंगाबाद	१	१	१	१	१	१	१	१	८
१७	जालना	१	१	१	१	१	१	१	१	८
१८	परभणी	१	१	१	१	१	१	१	१	८
१९	हिंगोली	१	१	१	१	१	१	१	१	८
२०	बीड	१	१	१	१	१	१	१	१	८
२१	नांदेड	१	१	१	१	१	१	१	१	८
२२	उस्मानाबाद	१	१	१	१	१	१	१	१	८
२३	लातूर	१	१	१	१	१	१	१	१	८
२४	अमरावती	१	१	१	१	१	१	१	१	८
२५	बुलढाणा	१	१	१	१	१	१	१	१	८
२६	अकोला	१	१	१	१	१	१	१	१	८
२७	वाशिम	१	१	१	१	१	१	१	१	८
२८	यवतमाळ	१	१	१	१	१	१	१	१	८
२९	नागपूर	१	१	१	१	१	१	१	१	८
३०	वर्धा	१	१	१	१	१	१	१	१	८
३१	भंडारा	१	१	१	१	१	१	१	१	८
३२	गोंदिया	१	१	१	१	१	१	१	१	८
३३	चंद्रपूर	१	१	१	१	१	१	१	१	८
३४	गडचिरोली	१	१	१	१	१	१	१	१	८
	एकूण	३४	३३	३४	३४	३३	३४	३४	३४	२७०

शासन निर्णय क्रमांक : आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मगारो-३, दिनांक २६.०९.२०२४सहपत्र

परिशिष्ट ४

जिल्हा परिषद कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध

अ. क्र.	जिल्हा	कृषि अधिकारी (वर्ग-२)	गट विकास अधिकारी (वर्ग-२)	सहा. लेखा अधिकारी	वरिष्ठ सहाय्यक	लिपिक - टंकलेखक	एकूण
१	ठाणे	१	१	१	१	१	५
२	पालघर	१	१	१	१	१	५
३	रायगड	१	१	१	१	१	५
४	रत्नागिरी	१	१	१	१	१	५
५	सिंधुदूर्ग	१	१	१	१	१	५
६	नाशिक	१	१	१	१	१	५
७	धुळे	१	१	१	१	१	५
८	नंदुरबार	१	१	१	१	१	५
९	जळगांव	१	१	१	१	१	५
१०	अहमदनगर	१	१	१	१	१	५
११	पुणे	१	१	१	१	१	५
१२	सातारा	१	१	१	१	१	५
१३	सांगली	१	१	१	१	१	५
१४	सोलापूर	१	१	१	१	१	५
१५	कोल्हापूर	१	१	१	१	१	५
१६	औरंगाबाद	१	१	१	१	१	५
१७	जालना	१	१	१	१	१	५
१८	परभणी	१	१	१	१	१	५
१९	हिंगोली	१	१	१	१	१	५
२०	बीड	१	१	१	१	१	५
२१	नांदेड	१	१	१	१	१	५
२२	उस्मानाबाद	१	१	१	१	१	५
२३	लातूर	१	१	१	१	१	५
२४	अमरावती	१	१	१	१	१	५
२५	बुलढाणा	१	१	१	१	१	५
२६	अकोला	१	१	१	१	१	५
२७	वाशिम	१	१	१	१	१	५
२८	यवतमाळ	१	१	१	१	१	५
२९	नागपूर	१	१	१	१	१	५
३०	वर्धा	१	१	१	१	१	५
३१	भंडारा	१	१	१	१	१	५
३२	गोंदिया	१	१	१	१	१	५
३३	चंद्रपूर	१	१	१	१	१	५
३४	गडचिरोली	१	१	१	१	१	५
	एकूण	३४	३४	३४	३४	३४	१७०

शासन निर्णय क्रमांक : आस्थाप-२०२३/प्र.क्र.६/मग्रारो-३, दिनांक २६.०९.२०२४चे सहपत्र

परिशिष्ट - ५

तालुका स्तराचा सुधारीत आकृतिबंध

अ.क्र.	जिल्हाधिकारी कार्यालय	तालुक्यांच्या संख्येनुसार अब्बल कारकूनांची मंजूर पदे
१.	ठाणे	७
२.	पालघर	८
३.	रायगड	१५
४.	रत्नागिरी	९
५.	सिंधुदूर्ग	८
६.	नाशिक	१५
७.	धुळे	४
८.	नंदुरबार	६
९.	जळगांव	१५
१०.	अहमदनगर	१४
११.	पुणे	१३
१२.	सातारा	११
१३.	सांगली	१०
१४.	सोलापूर	११
१५.	कोल्हापूर	१२
१६.	औरंगाबाद	९
१७.	जालना	८
१८.	परभणी	९
१९.	हिंगोली	५
२०.	बीड	११
२१.	नांदेड	१६
२२.	उस्मानाबाद	८
२३.	लातूर	१०
२४.	अमरावती	१४
२५.	बुलढाणा	१३
२६.	अकोला	७
२७.	वाशिम	६
२८.	यवतमाळ	१६
२९.	नागपूर	१३
३०.	वर्धा	८
३१.	भंडारा	७
३२.	गोंदिया	८
३३.	चंद्रपूर	१५
३४.	गडचिरोली	१२
	एकूण	३५३